



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण

### प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक ७] सोमवार, मार्च ११, २०२४/फाल्गुन २१, शके १९८५ [पृष्ठे २, किंमत : रुपये ५५.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

## भाग एक—नागपूर विभागीय पुरवणी

**संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश**

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११.

### जिल्हाधिकारी, यांजकडून

**वाचा :—**(१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. विकाअ १११५-प्र.क्र.८८-५, दिनांक ३१ डिसेंबर, २०१५.

(२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. विकाअ १११५-प्र.क्र.८८-५, दिनांक २४ मे, २०२३.

### आदेश

क्रमांक-एमएजी-कार्या-८-टे.३-सां.ले.४१४-२०२४.—

संदर्भाधीन, शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, विनय गौडा जी. सी., जिल्हाधिकारी, चंद्रपूर खालील अनुसूचिमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या एकूण ३ व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करित आहे.

सदर नियुक्ती हा आदेश निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्षाकरीता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहिल. तसेच, राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची हि नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी, केव्हाही कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहिल. ही मुदत संपताच किंवा त्यापूर्वी संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे/ तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची सर्वस्वी प्राथमिक जबाबदारी नियुक्त केलेल्या विशेष कार्यकारी अधिकार्यांची राहिल.

**(१) विशेष कार्यकारी अधिकारी हे खालील प्रमाणे कर्तव्य पार पाडण्यास सक्षम राहतील :—**

**(अ) साक्षांकनाचे काम :** साक्षांकनासाठी त्यांच्यापुढे आणलेल्या मूळ दस्तऐवजांचे साक्षांकन, पडताळणी मूळ कागदपत्रे पाहूनच छायांकीत प्रतीवर रबरी शिक्क्यांची मोहोर उमटवून दिनांकासह स्वाक्षरी करणे व स्वाक्षरी खाली स्वतःचे नावही लिहून साक्षांकन करावे. तसेच, मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रावर जर साक्षांकन केल्यास साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहिल व अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीस अपात्र ठरेल.

**(ब) उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकार्यांना नसतील.**

(क) ओळखपरेड तसेच मृत्युपूर्व जबानी यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित राहू नये.

- (२) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजिकच्या पोलीस स्टेशनकडून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, साक्षांकीत केलेल्या व्यक्तींची माहिती एका नोंदवहित न चुकता नमूद करावी. ज्यावेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.
- (३) उक्त शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या “ मानसेवी ” असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामाबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- (४) प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियुक्तीची वैधता सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या कामाच्या जागी सर्वांना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावावे व या कामासाठी येणाऱ्या व्यक्तीने मागणी केल्यास ते त्या व्यक्तीस दाखवावे.
- (५) खाली दर्शविलेल्या अनुसूचिप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ०३ व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

**अनुसूची**

क्रमांक	व्यक्तीचे नाव	गाव व संपूर्ण पत्ता	नोंदणी क्रमांक
(१)	(२)	(३)	(४)

**चंद्रपूर**

१	राकेश सुधाकर बोमनवार	जलनगर वार्ड, सपना टॉकीज मार्गे, चंद्रपूर	२०२४/१३/६२३९७९८५१६४८/२७२
२	वर्षा प्रमोद सोमलवार	इंदिरा नगर, मुलरोड, चंद्रपूर	२०२४/१३/७९५९२५५६२६७९/२७३
३	श्याम शांताराम चक्रदेव	लालपेठ, मातानगर चौक, दुर्गा मंदिर जवळ, चंद्रपूर	२०२४/१३/७३२०२१७७९४२१/२७४

चंद्रपूर :  
दिनांक २८ फेब्रुवारी, २०२४.

**विनय गौडा जी. सी.,**  
जिल्हाधिकारी,  
चंद्रपूर.